

सामाजिक अंतर पाळा
कोरोनाचा
प्रसार थांबवा



स्वतःला कोरोनापासून वाचव

01

एक मीटर

सार्वजनिक क्षेत्रात एक मीटर अंतर राखणे.



02

सार्वजनिक वाहतूक टाळा.

खोकला किंवा शिंक लागणार्या कोणालाही सुरक्षित अंतर ठेवा.

सुरक्षित अंतर

03



04

जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आलात तर गर्दी टाळा मागे वळा.



घरातून काम करा सुरक्षित रहा.

05

